

Partnership. Innovation. Passion.

August 26, 2023

To,
Dy. General Manager
Department of Corporate Services,
BSE Ltd.,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

To,
The Manager - Listing,
National Stock Exchange of India Ltd.,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Ref: Scrip Name: GLS

Dear Sir/Madam,

Ref: Scrip Code: 543322

Sub: Newspaper Advertisement for 12th Annual General Meeting (AGM)

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, enclosed are the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) all India edition and Loksatta (Marathi) today i.e. on August 26, 2023 informing the Members about the 12th Annual General Meeting scheduled to be held on Tuesday, September 26, 2023 at 3:00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), E-voting and manner of registering email address etc.

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,
For Glenmark Life Sciences Limited

Rudalf Corriea
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

FIRST CAPITAL INDIA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001 Phone No. 011-43621200 Fax No. 011-41501333 CIN: U74899DL1994PLC057651 E-mail id: nghai@landmarkholdings.in

29TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING(VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS(OAVM) Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of members of Firs Capital India Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29,

2023, at 3.00 P.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the Notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC/OAVM Members holding shares in physical form and who have not registered their email ids are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (Link Intime India Private Limited) in order to receive

a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e-voting through e-mail and those holding share(s) in dematerialized form are requested to contact their respective Depository Participant ("DP") for the aforesaid purpose and follow the process advised by DP. Members will have an opportunity to cast their vote remotely, on the business items as set forth in the notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of

casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in the notice of AGM. Copy of the AGM notice along with Annual Report for the financial year 2022-23 and login details for such voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/DP in due course.

In case of any queries, Members are requested to write to the RTA at delhi@linkintime.co.in or to the Company at nghai@landmarkholdings.in.

The aforesaid 29th AGM Notice along with Annual Report will be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

For First Capital India Limited

Place: New Delhi Naresh Kumar Ghai Dated: 25.08.2023 Director

PRICE DETERMINATION AND SALE NOTICE FOR SALE OF ASSET(S) OF TALWALKARS HEALTHCLUBS LIMITED (IN LIQUIDATION) CIN: L92411MH2003PLC140134

Regd. Off.: 801, Mahalaxmi Chambers, 22 Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026 (Sale under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

Last date/time for submission of Expression of Interest On or before 09.09.2023. 06:00 PM (IST) Last date for information sharing and site visit 21.09.2023 Date & Time for submission of Bid/ Offer On or before 25.09.2023, 06:00 PM (IST) Notice is hereby given to the public in general by the undersigned Liquidator of Talwalkars

Healthclubs Limited (THL/Corporate Debtor), in Liquidation, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai, Court-IV (Adjudicating Authority/NCLT) vide order dated 28.04.2022 (Liquidation Order) for sale of asset(s) of the Corporate Debtor which comprises of gym equipment & other machineries (Assets), under Section 35(1)(f) of Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC or Code) read with Regulation 33 and Schedule I of the IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 (Liquidation Regulations). Offers are invited from prospective bidders (Bidder(s)/Prospective Bidders) for purchase of Assets of the Corporate Debtor, located at various locations/options mentioned below. The Assets will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "NO RECOURSE BASIS". Location of Asset(s) consisting of gym equipment and other machineries

Samridhi Building, 1" Floor Plot no. 5, Minerva layout, C.T.S. No 551/2, Village Nahur,

	Madan Malviya Road, Mulund West, Mumbai, Maharashtra – 400080
2	Office no 2A, 2 [™] Floor, bearing Tisco's H. No. 7, sakchi boulevard shop area, Main Roa Bistupur, Jamshedpur, Jharkhand – 831001
3	Maa lakshmi Plaza, 1" Floor, Basant Vihar, Sahajanand Chowk, Harmu, Ranc Jharkhand-834012
4	Second Floor Brilliant Star, Plot No-2/E/A, Sector-E, Scheme No 54, Vijay Nagar, Indon Madhya Pradesh-452010
5	Mezzanine Floor, Mantri Chandak Icon, CTS 203 (Part), Opposite Ladies Hostel, Sa. Rasta, Solapur, Maharashtra – 413001
6	13/1/1A, 1" Floor (Akshara Park) Soorah East Road, C.I.T Road, Near Jora Petrol Pum Kolkata, West Bengal – 700010

The Reserve Price for the above-mentioned Assets is Nil. The undersigned Liquidator hereby invites Bids from the Bidders by way of submission of best offer price for the Assets of the

- Submission of Bids by the Bidders does not amount to sale of Assets. The Liquidator, after receiving the Bids will evaluate and present the same before Stakeholders Consultation Committee (SCC) of the Corporate Debtor. Pursuant to SCC being satisfied that the offer of Bidder(s) is acceptable, the undersigned Liquidator may declare the successful bidder (Successful Bidder) for any Asset(s)/ class of Asset(s). This right of selecting and declaring the Successful Bidder(s) shall solely rest with the Liquidator/SCC. The Liquidator is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or
- reject any or all offer(s) or adjourn / postpone / cancel/ modify the process or withdraw any Asset(s)/ class of Asset(s) or portion thereof from the Price Determination and Sale Process at any stage without assigning any reason whatsoever, and without incurring any liability. This process is non-binding process and shall be subject to discretion of Liquidator/ SCC. The Bidder(s) may submit the best offer price and subsequently purchase upon being
- declared as Successful Bidder, independently, for the Asset(s)/ class of Asset(s) that are located at the abovementioned Options can be bought independently by the bidders. Information available with the Liquidator on bona fide basis. It is clarified that the Liquidato
- makes no representation regarding the accuracy of the status of the Asset(s)/ class of Asset(s) of the Corporate Debtor, and the details regarding the same. The particulars of the Asset(s)/ class of Asset(s) of the Corporate Debtor specified in the table have been stated as
- per best knowledge available with the Liquidator. The prospective Bidder(s) are advised to make their own independent inquiries regarding the Corporate Debtor and its Asset(s)/ class of Asset(s).
- The liabilities of the Corporate Debtor shall be settled in accordance with Section 53 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.

For detailed Eligibility Criteria, inspection, clarification, terms and conditions and other details kindly write to: liquidation.thl@gmail.com

Gajesh Labhchand Jain Date: 25.08.2023 As Liquidator of Talwalkars Healthclubs Limited vide Hon'ble NCLT order dated 28" April, 2022 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP-P-01697/2019 -2020/12588

AFA Validity: 19/10/2023 Address: C-602, Remi Biz court, Off Veera Desa Road Azad Nagar, Andheri (West), Mumbai-400053 Email: liquidation.thl@gmail.com



glenmark LIFE SCIENCES

Glenmark Life Sciences Limited

Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeth, Solapur-413 213, India.

Corporate Office: 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai-400 099, India.

Phone No.: +91 22 68297979; CIN: L74900PN2011PLC139963; Website: www.glenmarklifesciences.com:

Email: complianceofficer@glenmarklifesciences.com

Twelfth Annual General Meeting (AGM)

This notice is being published in compliance with the provisions of various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI). and the provisions of the applicable laws, with regard to the Annual General Meeting (AGM) and E-voting. We hereby notify as follows:

- The 12th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), on Tuesday, 26th September, 2023 at 3.00 p.m. to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.
- 2. Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 (i) will be sent to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) by email and (ii) will also be uploaded on the website of the Company at www.glenmarklifesciences.com, websites of the stock exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

3. Manner of casting vote(s) through e-voting:

- a. Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through e-voting system.
- b. The manner of voting remotely by shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM to the shareholders. The details will also be made available on the website of the Company at www.glenmarklifesciences.com
- c. In case the shareholders have not registered their email addresses, on successful registration of email address as per the manner specified below an email containing the login credentials for casting votes through e-voting shall be made available to the shareholders

4. Manner of registering/updating email addresses:

- a. Shareholders holding shares in dematerialised form are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants.
- b. Members holding shares in physical mode, who have not registered/ updated their email address with the company are requested to register/ update their email address by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite supporting documents to KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot No 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 008.

Place: Mumbai

Date : 25th August, 2023

financialexp.epmr.in

For Glenmark Life Sciences Limited

Rudalf Corriea Company Secretary & Compliance Officer

RajCOMP Info Services Limited (RISL)

C-Block, 1" Floor, Yojana Bhawan, Tilak Marg, C-Scheme, Jaipur

Corrigendum

With reference to NIB issued vide no. 4.2(619)/RISL/Tech/2023/3384 Dated 04/08/2023 (UBN No.RIS2324GLOB00040) last date of submission is hereby extended up to 20/09/2023 up to 04:00 PM. Details can be seen on the websites http://doitc.rajasthan.gov.in,

http://eproc.rajasthan.gov.in and http://risl.rajasthan.gov.in. Raj.Samwad/C/23/8187

Technical Director

IMPORTANT

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd. Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 21

Appointment of Mr. Amit Nadekar as a Senior Fund Manager - Equities:

All unit holders of Canara Robeco Mutual Fund (CRMF) are requested to take note of the following change in the Key Personnel of Canara Robeco Asset Management Company Ltd. (CRAMC):

Mr. Amit Nadekar has been appointed as 'Senior Fund Manager - Equities' of Canara Robeco Asset ant Company Limited with effect from August 21, 2023. His details are as follows

Name & Designation	Age/Educational Qualification	Brief Experience
Mr. Amit Nadekar Senior Fund Manager - Equities	45 Years/ Masters in Management Studies - Finance (Jamnalal Bajaj Institute of Management Studies) Chartered Accountant (ICAI), Bachelor of Commerce	Total experience - More than 21 Years. Details: Canara Robeco Asset Management Company Limited - Senior Fund Manager (from August 21, 2023) LICMF Asset Management Limited - Senior Fund Manager (June 2022 - July 2023) Alchemy Capital Management Private Limited - Portfolio Manager (Oct 2005 - April 2022) Raymond Limited - Manager Corporate Planning & strategy (Dec 2004 - July 2005) Apar Research Pvt Ltd - Co-Founder Director (Jun 2004 - Dec 2004) First Global - Lead Equity Analyst US Banking Sector (April 2003 - May 2004) Anil Patel & Co - Consultant Accounts & Taxation (August 1999 - May 2001)

Consequent to his appointment, the following scheme will be managed by Mr. Amit Nadekar and Mr. Shridatta Bhandwaldar with effect from August 28, 2023:

Scheme Name	Existing Fund Manager	Revised Fund Manager(s)
Canara Robeco Emerging Equities	Mr. Shridatta Bhandwaldar	Mr. Amit Nadekar Mr. Shridatta Bhandwaldar

This addendum shall form an integral part of the Scheme Information Document ("SID"), Key Information Memorandum ("KIM") of Canara Robeco Emerging Equities and Statement of Additional Information ("SAI") of CRMF as amended from time to time.

All other terms & conditions of the aforesaid Scheme and SAI will remain unchanged.

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 25.08.2023 Place: Mumbai **Authorised Signatory**

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

DELHIUELA

DELHIVERY LIMITED

(Formerly known as Delhivery Private Limited)

CIN: L63090DL2011PLC221234

INFORMATION REGARDING 12TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Members may please note that the 12th Annual General Meeting ('AGM') of Delhivery Limited ('Company') will be held through VC/OAVM on Wednesday, September 27, 2023, at 11:00 AM IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ('Act'), rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and circular no. SEBI/HO/CFD/ CMD/2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by MCA and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM ('Notice'). Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above Circulars, the Notice and Annual Report 2022-23 ('Annual **Report**') will be sent, in due course, only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants (DPs). The same will also be available on the website of the Company at www.delhivery.com, Stock Exchanges i.e, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com and Registrar and Share Transfer Agent of the Company viz. Link Intime India Private Limited ('Link Intime') at www.linkintime.co.in. The physical copies of the Notice along with Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members who request for the same.

Manner of casting vote (s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business(es) as set out in the Notice through electronic voting system ('e-voting'). The manner of voting, including voting remotely ('remote e-voting') by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Manner of registering / updating e-mail address:

Date: August 24, 2023

Place: Gurugram

- a. Members holding shares in physical form, may get their email addresses registered with the RTA, by clicking the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of PAN, Aadhar Card, share certificate or Form ISR-1 in PDF or JPEG format (upto 1MB). On submission of the requisite share details, an OTP will be received by the member which needs to be entered in the link for verification. In case of any query, a member may send an e-mail to Link Intime at rmt. helpdesk@linkintime.co.in.
- Members holding share(s) in electronic mode; by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically.

Members are requested to carefully read the Notice and in particular, instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

> For **Delhivery Limited** Sd/-**Vivek Kumar**

Company Secretary and Compliance Officer

By Order of the Board of Directors

Regd. Office: N24-N34, S24-S34, Air Cargo Logistics Centre-II, Opposite Gate 6 Cargo Terminal, IGI Airport, New Delhi 110037 IN **E-mail:** corporateaffairs@delhivery.com; **Website:** www.delhivery.com



VINDHYA TELELINKS LIMITED

CIN: L31300MP1983PLC002134

Registered Office:

Udyog Vihar, P.O. Chorhata, Rewa - 486 006 (M.P.), India Phone: (07662) 400400 • Fax: (07662) 400591

Email: headoffice@vtlrewa.com • Website: www.vtlrewa.com

ADDENDUM TO THE NOTICE OF THE 40™ ANNUAL GENERAL MEETING

The Notice dated 18" May, 2023 has already been sent to the Members on 16" August, 2023 for convening the 40" Annual General Meeting (AGM) of the Company scheduled to be held on Monday, the 11" September, 2023 at 2.30 P.M. at the Registered Office of the Company at Udyog Vihar, P.O. Chorhata, The Company has received a notice u/s 160 of the Companies Act, 2013 ("the Act") dated 24" July, 2023

from a member, The Punjab Produce & Trading Co. Pvt. Ltd. proposing the candidature of Dr. Dhanpat Ram Agarwal (DIN: 00322861) for appointment as a Director on the Board of the Company at the forthcoming 40" AGM of the Company. Accordingly, an additional Item No. 5 has been added in the aforesaid AGM Notice forming a part of Special

Business to be transacted at the forthcoming 40" AGM of the Company and the addendum shall be deemed

to be an integral part of the original Notice dated 18th May, 2023 together with notes and statements contained therein. Attention of the shareholders is specifically drawn to the explanatory statement annexed to the Addendum to the Notice of 40th AGM which explains the background of the proposal and the stand of

Nomination and Remuneration Committee as well as Board of Directors of the Company thereon. Upon perusal of the said notice as received u/s 160 of the Act and after careful evaluation of the proposal, the Nomination and Remuneration Committee as well as the Board of Directors of the Company in their respective meeting(s) held on 12" August, 2023 have strongly recommended "against" the appointment of Dr. Dhanpat Ram Agarwal as a Director of the Company.

Thus, the members are requested to take note of it and cast their vote either by Remote e-Voting of

The Addendum to the Notice of the 40" AGM has already been circulated to the Members of the Company 3 which is also available on the website of the Company at www.vtlrewa.com.

For Vindhya Telelinks Limited

Date : 25th August, 2023 Place: Rewa

(Dinesh Kapoor) Company Secretary



LIC Mutual Fund Asset Management Limited

(Investment Managers to LIC Mutual Fund) CIN No: U67190MH1994PLC077858 Registered Office: Industrial Assurance Bldg. 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020

Tel. No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606 Email: service_licmf@kfintech.com • Website: www.licmf.com

NOTICE-CUM-ADDENDUM No. 31 of 2023-2024

NOTICE is hereby given that LIC Mutual Fund Trustee Private Limited, the Trustee to LIC Mutual Fund, has approved the following: -Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under below scheme of LIC Mutual

NAV as on Face Value | IDCW Rate Record Date** 24/08/2023 Name of the schemes (₹ per unit) (₹ per unit)* (₹ per unit)

LIC MF Aggressive Hybrid Fund – Direct 16.5558 10.00 0.10 Plan IDCW Option 29th August 2023 LIC MF Aggressive Hybrid Fund – Regular 10.00 14.2531 Plan IDCW Option

The payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

**Or the immediate next Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the scheme would fall to the extent of payout and statutory levy. Income distribution is subject to the availability of distributable surplus, will be paid, net of TDS, as applicable,

(as applicable) under the IDCW Option(s) of the aforesaid scheme as on the Record Date. With regards to Unit holders under the IDCW Option of the scheme, who have opted for reinvestment of Income Distribution cum Capital Withdrawal, the IDCW due will be reinvested net of TDS, as applicable, by allotting Units

to those Unit holders whose names appear in the Register of Unit holders / Statement of Beneficial owners

for the income distribution amount at the prevailing ex-IDCW NAV per Unit on the Record Date. For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED Date: 25/08/2023

Authorized Signatory

As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Place: Mumbai

HEADS UP VENTURES LIMITED



CIN: L52390MH2011PLC213349

Registered Office: Plot No. E-132, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Dist. Palghar - 401506 Corporate Office: 008, Peninsula Centre, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai - 400012 Tel. No:- +91-22-24117743 Email:- cs@huvl.in Website: www.huvl.in

INFORMATION REGARDING 12™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) 1) NOTICE is hereby given that the 12th Annual General Meeting ("AGM") of the members of

- Heads UP Ventures Limited ("the Company") will be held through VC/ OAVM on Friday, 29th September, 2023 at 02.30 p.m. (IST) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circulars bearing nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 19/2021, 2/2022 and 10/2022 dated 5" May, 2020, 8" April, 2020, 13" April, 2020, 13" January, 2021, 13" December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs "MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/POD -2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the AGM.
- 2) In compliance with the above Circulars, electronic copies of the notice of the AGM along with the Explanatory Statement pursuant to the provisions of Section 102 of the Act and Annual Report, will be sent ONLY to the members whose email addresses are registered with the Company/ RTA/Depository Participant(s). The Notice of the AGM will also be available on the Company's website at www.huvl.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the securities of the Company are listed. The members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM.
- 3) Manner of registering and updating email addresses:
- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company, are requested to update their email addresses by writing to the Company at cs@huvl.in or Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the shareholder, self-attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of any one of the documents (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport, etc.) in support of the proof of address of the
- shareholder. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/ update their
- email addresses with the relevant Depository Participants. Manner of casting votes through E-voting:
- Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of the AGM through Remote E-voting System. Additionally, the Company is providing the facility of voting through E-voting system during the AGM.

The login credentials for casting the votes through E-voting shall be made available to the

notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company.

shareholders through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through E-voting shall be provided in the

5) This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

> SANGEETA MANDHANA MANAGING DIRECTOR DIN: 06934972

By Order of the Board of Directors

For HEADS UP VENTURES LIMITED

Place: Mumbai Date: 25th August, 2023

जाहिर नोटीस तमाम ठोकांना कळविण्यात येते की, खातीर परिशिष्टात वर्णन केठेठी मिळकत हि श्री सुर्यकांत कृष्णा शिकें, पता :-४०५/६, शिवाजीनगर गावठाण, गणपती चौक, पुणे -४११००५ (सदर माठक) यांचे माठकी वहिवाटीची आहे. सदर मालकांनी सदर मिळकत निर्वेध व निजोखमी व बोजारहीत असल्याचा भरवसा दिलेला असून सांगण्यात आठेले आहे की सदर मिळकतीचे संदर्भात खाठीठ मुळ दस्तऐवज गहाळ झातेले आहेत. व सदर दस्त कोणत्याही बॅकेकडे / वितीय संस्थेकडे /व्यक्तिकडे गहाण /तारण ठेवलेले नाहीत.

१. मे. संजोग बिल्डर्स, तफें प्रोप्रा. श्री गोरखनाथ महादेव मिसाळ यांनी श्री. कृष्णा बापू शिकें यांच्या लामात दिनांक 0१/0५/१९९४ रोजीं ठिहुन दिलेला करारनामा. २) श्रीमती करपना कृष्णा शिकें यांनी श्री. सुर्यकांत कृष्ण शिकें यांच्या ताभात दिनांक २८/१२/२०१६ रोजी तिहुन दिलेले व द्य्यम निबंधक हवेली क्रं. ८ यांच्या पिठपात दस्त क. ११८०२/२०१६ या नंबरी नोंदविलेले विना मोबदला हक्कसोडपत्र, तसेच सदर दस्ताची नोंदणी पावती व सुची २. ३) संस्थेने (सोसायटीने) अदा केलेले भाग दाखला

तरी सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कसलाही प्रकारचा हक्त, हितसंबंध, बोजा, करारमदार, गहाण, दान, तिज, तीन, बक्षीत इत्यादी अथवा अन्य कोणत्याही हक व अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन ७ (सात) दिवसाच्या आत आमध्या खालील पत्यावर येऊन सर्व अस्सठ कागदपत्रे दाखवन आमवी खात्री पटवृन द्यावी. अन्यथा सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोइन दिला आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर कृणाच्याही हरकतीची दाखठ घेतठी जाणार नाही, यांची नोंद ध्यावी

मिळकतीचे परिशिष्ट :- तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, दुय्यम निबंधक साहेब हवेली यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे महानगर पालिका यांचे हदीतील गाव मौजे भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील मिळकत यांची सिटीएस क्र. ४०६ अ व ४०५ या मिळकतीवर बांधण्यात आठेल्या मिसळ कुंज सहकारी गृहरचना संस्था मर्यादतीत या योजनेमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.८ यांची क्षेत्र ३०० चौरस फुट म्हणजेच २७.८८ चौरस मीटर (बिल्टअप) अशी मिळकत. ॲड. अमोल पांडरे

बी-४०२, शंकराही पार्क फेज -२, शिवाजीपार्क गङ्गी क्र.२, साईचौका जवळ, सांगवी. पुणे - ४११०२७. मो.क.८४२१८४४१०८ E-mall:- adv.amolpandhare@gmail.com

Assistant Professor-

(Information Technology)

Pune- 411015 at 10.00 am onwards.

available on AIT Website: aitpune.com

वेळेच्या बाबती, कलम १३ मधील उप-कलम (८) मध्ये कर्जदारांचे लक्ष वेधले जाते

ऑगस्ट.

दिनांक : २६-०८-२०२३ <u>गराठी</u> भाषांनरमध्ये कही संदिधना आरहस्त्यास इंग्रमी जाहितन प्राप्त धरण्यान वाची.

glenmark

LIFE SCIENCES

ग्लेनमाके लाइफ सायन्सस लामटड

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं. १७०-१७२, चंद्रमाऊली इंडस्ट्रियल इस्टेट,

मोहोल बाजारपेठ, सोलापूर-४१३ २१३, भारत

कॉर्पोरेट कार्यालय: ४था मजला, ओआयए हाऊस, ४७०, कार्डिनल ग्रेशियस रोड,

अंधेरी (पू), मुंबई-४०००९९, भारत.

फोन नं. : +९१ २२ ६८२९ ७९७९; **सीआयएन :** एल७४९००पीएन२०११पीएलसी१३९९६३;

वेबसाइट: www.glenmarklifesciences.com;

ई-मेल : complianceofficer@glenmarklifesciences.com

बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

ही सचना वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व ई-वोटिंगसंबंधित, निगम कामकाज

मंत्रालयाद्वारा (एमसीए) निर्गमित केलेले विविध सर्क्युलर्स आणि सिक्युरिटीज ॲण्ड

एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि लागु कायद्याच्या तरतुर्दींच्या अनुपालनार्थ

१. कंपनीची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये पुढे

ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)द्वारा घेण्यात येणार आहे.

एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच

ई-वोटिंगद्वारा मतदान करण्याची प्रक्रिया :

करून देण्यात येणार आहे.

नोंदणी प्रक्रिया/ ई-मेल पत्त्यांची अपडेटिंग :

ई-मेल पत्ते व मोबाइल नंबर्सची नोंदणी करावी

नोंदणीकृत करावेत/ अपडेट करावेत.

नमूद करण्यात येणाऱ्या कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता मंगळवार, २६

सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०३:०० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अदर

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल

(i) सर्व भागधारकांना ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत आहेत त्यांना ई-मेलद्वारा पाठविण्यात येणार आहेत आणि

(ii) www.glenmarklifesciences.com या कंपनीच्या वेबसाइटवर, स्टॉक

(www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड

(www.nseindia.com) या वेबसाइट्सवरसुद्धा अपलोड करण्यात येणार

भागधारकांना ई-वोटिंग प्रणालीद्वारा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार

डिमटेरियलाइज्ड व प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेले भागधारक आणि अश

भागधारकांकरिता ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना

दूरस्थरीत्या मतदान करण्याच्या प्रक्रियेची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतूद करून देण्यात येणार आहे. सविस्तर तपशील www.glenmarklifesciences.com य

करण्याकरिता लॉगइन अधिकारपत्रे समाविष्ट ई-मेलवर याखाली विनिर्दिष्ट

पद्धतीनुसार भागधारकांना ई-मेल पत्त्यांची यशस्वीरीत्या नोंदणी करण्याची उपलब्धता

िडिमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग असलेल्या भागधारकांना विनंती करण्यात येते की,

त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सद्वारा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे

प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेले सदस्य, ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते

नोंदणीकृत केलेले नाहीत/ अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की,

त्यांनी केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१ व ३२,

गाचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद-

५००००८ कडे आवश्यक पुष्ट्यर्थ कागदपत्रांसमवेत फॉर्म आयएसआर-१

यथोचितरीत्या भरून व स्वाक्षरीकृत असलेले सादर करून त्यांचे ई-मेल पत्ते

सी. जर भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, ई-वोटिंगद्वारा मतदान

कामकाजावर त्यांचे मतदान दूरस्थरीत्या करण्याची संधी मिळणार आहे.

कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

2028

mentioned below:-

consolidated salary.

(T) IDBI BANK

कर्जदांराधे / मालमशेख्या | मानणी |

मालकांचे नाव व

कर्ज खाते के.

मेससं शेख स्टील,

शौकथ निबसाब शेख.

कर्ज खाते क्रमांक

१६७८६५३८००००००१९

१६७८६७३२०००००२१३

प्रसिद्ध करण्यात येत आहे.

आम्ही याद्वारा खालीलनुसार अधिसूचित करीत आहोतः

ठिकाण : पुणे

लक आणि गहाणकार

No.

Army Institute of Technology

Alandi Road, Dighi Hills, Pune- 411015

(Tele 7249250184, 7249250185)

Faculty Recruitment

Walk-in-Interview Applications are invited from eligible candidates for the Post

* Appointment will be purely on contractual basis and on

Walk-in Interview will be conducted on 29th Aug 2023 at Army Institute of Technology, Dighi Hills, Alandi Road,

Interested candidates can send their applications with all

Applications to be forwarded in the prescribed word format

भायडीबीआय बँक, लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याने सिक्य्रिटायझेशन ऑण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फावनान्सिअल ऑसेट्स व एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ अंतर्गेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) निवम २००२

सोबत वाचले असता, कलम १३(१२) अंतर्गत देण्वात आलेल्या अधिकारांचा वापर करताना खालीलप्रमाणे मागणी

करण्याची सुचना कलम १३(२) च्या अंतर्गत खालील प्रत्येक कर्जदारांना देण्यात आली व त्याद्वारे सदर सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेचा खालील कर्जदारांना भरणा करण्यास

सांगण्यात आले होते. खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जदारांनी सदर रकमेचा भरणा करण्यास हलगर्जीपणा केला असून

बाद्वारे कर्जदारांना च सर्वसाधारण जनतेस सचना देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार यांनी नियम ८ सोबत बाचले

असता सदर कायद्यातील कलम १३(४) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून खाली नमूद करण्यात आलेल्या

तारखेला त्या ठिकाणी खाली नमूद केलेल्या अचल मालमतेंचा सांकेतिक ताबा घेतला आहे. बाद्वारे खास करन कर्जदारांना आणि सर्वसाधारण जनतेस सदर मालमतेसंबंधी कोणताही रुयवहार न करण्याचा इशारा देण्यात येत आहे आणि सदर

मालमतेचा व्यवहार खालील नमूद केलेल्या रकमेसाठी आणि त्यावरील व्याज व शुल्कासाठी आवडीबीआय बँक

लिमिटेडच्या शुल्काच्या अधीन असेल. सदरील सुरक्षित मालमत्तेवर असलेले कर्ज परतफेड करण्याची उपलब्ध असलेल्या

आयडीबीआय बँक लिमिटेड, रिटेल रिकब्हरी,

आयडीबीआव हाउस, तिसरा मजला, ज्ञानेश्वर पादका

१) मालमतेचा तो सर्व तुकडा आणि भाग

म्हणजेच : सदनिका क्रमांक १०२, क्षेत्रफळ

८९.४५ चौ. मीटर म्हणजेच ९६२.५० चौ फुट

बिल्टअप क्षेत्र + संलग्न गच्ची, क्षेत्रफळ १३.४७

चौ. मीटर म्हणजेच १४५ चौ. फुट , इमारत क्रमांक -ए १, स्वरगंगा को-ऑपोटिव्ह हाउसिंग

सोसायटी , पिंपरी बाधिरे, एस. क्रमांक १७४

४११०१८, तालुका हवेली, पिपरी चिंचवड

महानगर पालिकेच्या सिमेमध्ये, नोंदणी जिल्हा

१, १७५ए, १७६ए, १७७ए(भाग), पुणे

रूपे, राज्य महाराष्ट्र (सांकेतिक कब्जा)

supporting documents to career@aitpune.edu.in

No TA/DA will be given for attending interviews.

CIN: L65190MH2004G0I148838 चीक, एफ. सी मार्ग, शिवाजी नगर, पुणे-४११००४.

ıotaı

Vacancy

Qualification

M.E./M.Tech. in IT/

CSE with first class **NET/SET**

Director, AIT

ताबा

सूचना

मागणी सचनेत रावा

करण्यात आलेली

रसक्तम

48,80,288/-

(रुपये त्रेपन्न लाख

त्रचाळीस फक्त)

दिनांक २८ फेब्रुवारी

२०२३ नुसार

अधिक भविष्यातील

व्याज, खर्च इत्यादी

अधिकृत अधिकारी

आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावल, गुजरात - 362 266 कॉर्पोरेट ऑफिस: 10 वा मजला, आर-टेक पार्क, निलॉन कॉम्प्लेक्स, हब मॉल जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400 063 महा.

इ-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सर्मेट) रुल्स, 2002 मधील नियम 9(1) मधील तरतुर्दीसह वाचण्यात येणारया सिक्युरिटायझेशन ॲंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी 15 दिवसीय लिलाव विक्री सूचना ज्याअर्थी, **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**/ सुरक्षित धनको यांच्या प्राधिकृत अधिकारयांनी खालील नमूद केलेल्या सुरक्षित मत्तेचा सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सर्फेसी) अंतर्गत असलेल्या सचनेच्या अनुषंगाने खाली नमद कर्जदार आणि सह कर्जदार यांच्याकडन सरक्षित धनको यांना व्याजासहित देय असलेल्या थकबाकी च्या वसलीसाठी प्राधिकत अधिकारयांनी ताबा घेतला आहे.याद्वारे सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि सह-कर्जदारांना सूचना देण्यात येत आहे की **आदित्य बिर्ला फायनान्स** लिमिटेड यांच्या देय कर्जाच्या वसुलीसाठी खालील मालमत्तेचा ई-लिलाव ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर करण्यात येईल.

	ई-लिलाव दिनांक आणि वेळ - दि. 14.09.2023 रोजी स. 11.00 ते दु. 01.00 दरम्यान केवायसी आणि बयाणा रक्कम (ईएमडी) मिळण्याची अंतिम तारीख : 13.09.2023									
अ. क्र.	केवायसी आणि कर्जदार आणि		अतिम तारीख आरक्षित (कंमत (क. मध्ये) 1,03,05,000/- (रु. एक कोटी तीन लाख पाच हजार फक्त)	: 13.09.202 बयाणा रक्कम (ईएमडी) (रु. मध्ये)/ वाढीव मूल्य	मागणी सूचना दिनांक आणि एकूण रक्कम (रु. मध्ये) 17-06-2022 71,12,012/- (रु. एक्काहत्तर लाख बारा हजार बारा फक्त) दि. 15-06-2022					
	4. रेखा मुकेश पाणीकर केके कुन्नुथुल्ली यांची मुलगी/पत्नी कर्ज खाते क्रमांक : ABFLPUNDSB0000066995 आणि	आणि अंतिम प्लॉट क्रमांक 39 टी. पी. योजना क्रमांक 1, भांबुर्डा, शिवाजीनगर, तालुका हवेली, पुणे, महाराष्ट्रयेथे स्थित. चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहेः पूर्व - पीएमसी कॉलोनी एस. नं. 24, पश्चिम - बॉम्बे पुणे रस्ता, उत्तर - बजाज ऑटो वर्क्स एफ. पी. 122, दक्षिण - करसोंडस मुळजी परिसर (प्रत्यक्ष ताबा)		हजार फक्त)						


विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड** / सुरक्षित धनको च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा म्हणजे https://personalfinance.adityabirlacapital.com/properties-for-auction-under-sarfaesi-act.aspx. संदर्भ घ्या. संपर्क क्रमांकः **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**, प्राधिकृत अधिकारी (1) श्री. मुकेश कुमार चौधरी (mukesh.choudhary@adityabirlacapital.com) मो. क्रमांक 9343976618/9004266300 तुम्ही जवळच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा **आदित्य बिर्ला** चे अधिकारीः 1) मोहित शर्माः mohit.Sharma15@adityabirlacapital.com- मो. क्रमांक 9873913955 2) राजेश विरकर-

Rajesh.virkar@adityabirlacapital.com, मो. क्रमांक 9819886398 यांच्याशी संपर्क साधू शकता. स्थानः हवेली, पुणे स्वा./-प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड दिनांकः 25.08.2023

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई/नागपूर

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या विधान भवन, मंबई व नागपर येथील दोन्ही सभागहांतील जुनी कॉन्फरन्स यंत्रणा बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक अशी नवीन कॉन्फरन्स यंत्रणा बसविण्याच्य कामाच्या अनुषंगाने तेथे नव्याने Ingest System and Camera, Recording and Playou System बसविण्यासंदर्भातील निविदा शासनाच्या https://mahatenders.gov.in य संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

> (जितेंद्र भोळे) सचिव-१ (का.), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय



(नों.क्र.:७३३ दि. १३ फेब्रुवारी १९१४) (रिझर्क बँक परवाना क्र. एम.ए.एच.१६६४ पी) वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी)

बँकेची १९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १६-०९-२०२३ रोजी सकाळी ८.३० वा. बँकेचे अध्यक्ष मा.श्री.अजय लक्ष्मण गोळे यांचे अध्यक्षतेखाली, पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे आयोजित केली आहे. तरी सभेस वेळेवर उपस्थित राहावे. ही विनंती. सभेपुढील विषय

दि.२८-०९-२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन

पत्रक व नफ्याची वाटणी स्विकृत करणे व सन २०२३-२०२४ सालाकरिताच्या जमा-खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. सन २०२२-२०२३ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. सन २०२२-२०२३ सालच्या वैधानिक लेखापरिक्षण व निरंतर लेखापरिक्षण

सन २०२२-२०२३ सालचा वार्षिक अहवाल, लेखापरिक्षित ताळेबंद, नफा-तोटा

अहवालाची नोंद घेणे व सन २०२१-२०२२ सालच्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोष दुरुस्ती पुर्तता अहवालाची स्विकृत करणे. भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या पूर्व मान्यतेनुसार सन २०२३-२०२४ सालाकरिता

वैधानिक लेखापरिक्षक यांच्या नेमणुकीस मान्यता देणे व मेहनताना ठरविणे. सन २०२४-२०२५ सालाकरिता निरंतर लेखापरिक्षक व टॅक्स ऑडिटर यांची नेमणुक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे

बॅकेच्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांना सन २०२२-२०२३ या आर्थिक) वर्षात दिलेल्या कर्जाची सह. कायदा कलम ७५(२) नुसार माहिती घेणे. मा. संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे

बँकेच्या मा. सभासदांकडून दि. ०८-०९-२०२३ अखेर आलेल्या लेखी

सचनांचा विचार करणे. मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आज्ञेवरुन

प्रशांत द. कांबळे स्थळः पुण सरव्यवस्थापक दि. २६-०८-२०२३

गणसंख्येअभावी सदरची सभा तहकृब झाल्यास हिच सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सकाळी ९.०० वा. सुरु करण्यात येईल, त्या सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. २) अहवाल ताळेवंद, सभेचा वृत्तांत इत्यादी सभेसंवंधी कागदपत्रे दि. २८-०८-२०२३ ते ०८-०९-२०२३ वॅंकेच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील. अहवाल ताळेवंदासंबंधी काही सूचना असतील तर दि. ०८-०९-२०२३ अखेर लेखी द्याव्यात. त्यानंतर अगर ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होणार नाही.

३) सभासदाच्या पत्त्यामध्ये अथवा नावामध्ये (महिला सभासदांच्या) बदल झाला असल्यास लेखी स्वरुपात पुराव्यानिशी बँकेस त्वरीत कळविण्याची विनंती आहे. तसेच पॅन, आधार कार्डची ४) शेअर सर्टिफिकेट मिळाली नसल्यास ती बँकेच्या कामकाजाच्यावेळी घेऊन जावीत.

५) सभासदांनी शेअर्स विभागात आपल्या पगाराच्या खात्याची नोंद बरोबर असल्याची खात्री

६) सभेस येताना अहवालाची प्रत सोबत आणावी अशी विनंती आहे

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

उद्यमनगर शाखा- १२४३, शिवाजी उद्यम नगर, राजाराम रोड, कोल्हापूर. महाराष्ट्र- ४१६००८. फोन: ०२३१-२६५१५७४/२६६८२०३.

वेब : www.bankofbaroda.com, ई-मेल : vjkolh@bankofbaroda.co.in

प्रतिकात्मक ताबा नोटीस नियम ८(१) अचल संपत्ती करिता

ज्याअर्थी, खाली सही करणार, **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सह सदर कायद्याच्या कलम १३(१२) नुसार कर्जदार श्री. दगडू रामा खांडेकर यांना दिनांक ३०.०५.२०२३ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३०.०५.२०२३ रोजी येणे असलेली रक्कम रू. १२,५२,३३०.८४ (रुपये बारा लाख बावन्न हजार तीनशे तीस आणि पैसे चौ-याऐंशी फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे पुढील व्याज, इतर खर्च व शुल्क इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

वर उल्लेखिलेले कर्जदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरून वर उल्लेखिलेले कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ व सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (४) अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. २४.०८.२०२३ रोजी **ताबा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, जामीनदार, गहाणखतदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो बँक ऑफ बडोदाच्या येणे असलेली रक्कम रू. १२,५२,३३०.८४ (रुपये बारा लाख बावन्न हजार तीनशे तीस आणि पैसे चौ-याऐंशी फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे पुढील व्याज, खर्च, शुल्क इ. बोजासह असेल.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करुन उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान कलम १३ उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येते.

अचल मालमत्तेचे वर्णन

खांडेकर मळा, वळिवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे असलेल्या गट नं. १०८/२/ए चा समावेश असलेली मालमत्ता. **चतु:सिमा : उत्तरेस :** श्री. वसंत आर खांडेकर यांच्या मालकीची जमिन, **दक्षिणेस :** रस्ता, **पूर्वेस :** श्री. दगडू आर खांडेकर यांच्या मालकीची जमिन, **पश्चिमेस** : रस्ता

(प्रशांत पी. शिंदे) (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

परिशिष्ट IV-A नियम 8(6) चे नियम पहा

रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002

अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई– लिलावाची विक्री सूचना,

(स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 8(6) च्या नियमांना सिक्यरिटायझेशन ऑण्ड

सर्वसामान्य जनतेला आणि विशेष कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचीत करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदात्यांनी ग्रहाण केली गेली होती त्या मालमत्तेवर सुरक्षित कर्जदात्याच्या प्राधिकृत अधिकारीने एसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइस लि. [CIN U65993DL2002PLC115769] ("स्रशित कर्जदार") तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे. ज्याच 27.09.2023 रोजी दपारी 02.00 ते 04.00 पर्यंत "जेथे आहे", "जसे आहे", आणि "जे काहीपण आहे'', ची वसूली साठी कर्ज खाते नं. A011XII-01 (जुने कर्ज खाते नं. HHLPUN00460581) साठी रु. 39,40,806/- (रुपये एकोणवाळीस लाख चाळीस हजार आठशे सहा फक्त) उर्वरित मूलधन, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक 18.08.2023 पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार लागू भविष्यातील व्याज 19.08.2023 पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो अजय हुनुमंत कालेल आणि शुभांगी अजय कालेल उर्फ शुभांगी विलास गेंड यांची मालमता कर्जाच्या वसूली

अंतर्निहित सुरक्षा सह जुना कर्ज खाता सह सुरक्षित स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे सह इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (''आईएचएफएल'') द्वारे असाइनमेंट एग्रीमेंट दिनांक 31.12.2019 ला इंडियाबुल्स एसेट्स रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ("आईएआरसीएल") ला दिले गेले होते. उक्त ऋण खाता पूढे आईएआरसीएल द्वारे 26.04.2021 रोजी केलेल्या एग्रीमेंट ला त्रूटी सुधारणा दिनांक 26.08.2021 म्हणून वाचा त्या मध्ये एसीआरई-102 ट्रस्ट चे ट्रस्टी विश्वस्त म्हणून स्र्रक्षित लेणदार ला

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम रू. 30,00,000/- (रुपये तीस लाख फक्त) आणि अर्नेस्ट मनी डिपॉजिट ("'ईएमडी") रू. 3,00,000/- (रूपये तीन लाख फक्त) म्हणजेच अनामत ठेव रक्कम राखीव किंमतीच्या 10% असेल. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट/युनिट बिअरिंग क्र. 1201, 12 व्या मजल्यावर स्थित, 30.20 चौरस मिटर्स (कार्पेट) मोजमापाचे क्षेत्र, क्षेत्रासह ज्यामध्ये सर्व सामान्य प्रतिबंधित क्षेत्राचा वापर करण्याच्या वाटप केलेल्या अधिकारासह संलग्न बाल्कोनीसह एकत्रित 4.12 चौरस मिटर्स मोजमापाचे क्षेत्र आणि 6.18 चौरस मिटर्स मोजमापाचे टेरेसचे क्षेत्र आणि 2.16 चौरस मिटर्स मोजमाप असलेली डाय बाल्कोनी/डाय टेरेस, 'पार्क व्ह्यु' नामक प्रकल्पातील ए1 बिल्डिंगमध्ये, भू धारणा सर्व्हें क्र. 115/2, 115/3 वर बांधलेले / बांधण्यात आलेले, गाव-धायरी येथे स्थित, तालुका-हवेली, पुणे-411041, महाराष्ट्र विक्रीचे विस्तृत नियम आणि अटी साठी कृपया सुरक्षित कर्जदारच्या वेबसाइट वर दिलेली लिंक

म्हणजे www.acreindia.in चा संदर्भ घ्यावा.बिडिंग साठी www.auctionfocus.in वर लॉग ओन करा. अधिकृत अधिकारी

तारीख : 25.08.2023 एसेट्स केअर अँड रिकन्स्टक्शन एंटरप्राइस लि. स्थळ : पुणे एसीआरई-102-ट्रस्ट चे ट्रस्टी जाहीर सूचना

महाराष्ट्र सरकार, पर्यावरण विभाग, खोली क्रं. २१७, दुसरा मजला, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांनी त्यांच्या पत्र क्रं. EC23B038MH153782 दिनांक ८ ऑगस्ट २०२३, द्वारे मे. गारवे पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे ह्यांच्या रहिवासी व्यावसायिक प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक परवानगी दिली आहे.

सदर पर्यावरण विषयक परवानगीच्या प्रती आपल्या माहितीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध असून महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाच्या पुढील संकेतस्थळावर पाहू शकता. https://parivesh.nic.in मे. गारवे पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी "सामराज्य"

स. नं. ५१(भाग), ५२(भाग), पिंपळे गुरव, ता. हवेली, जिल्हा. पुणे.

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे मार्केटवार्ड पुणे - ३७ दरध्वनी क्र. ०२०-२४२६२३४९, २४२६५६६८, २४२६०२०३

जाहिर सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या मुख्य व उपबाजार आवार येथील विद्युत विषयक विविध विकासात्मक कामे, देखभाल – द्रुस्ती, विद्युत उपकरणे बसविणे व त्यांचे द्रुस्त्यांची कामे करावयाची असल्याने विद्युत सल्लागाराची (तांत्रिक सल्लागाराची) नियुक्ती करावयाचे संस्थेने ठरविले आहे. त्याकरिता अर्जदाराकडे सदर कामे केली असल्याचा पूर्वानुभव असणे

प्राधिकरण, पणन मंडळ, व महावितरण कंपनी इ. क्षेत्रातील सेवानिवृत्त अभियंता (विद्युत) यांना प्राधान्य राहील. तरी आवश्यक ती पात्रता धारण करणाऱ्या इच्छुकांनी बाजार समितीचे विद्युत सल्लागार यांचे नेमणूकीसाठी बाजार समितीचे वीजतंत्री कार्यालयामधून कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज व नियमावलीची प्रत दि. २८/०८/२०२३ पासून ते दि. ११/०९/२०२३ पर्यंत घेऊन

दि.१४/०९/२०२३ पर्यंत बाजार समितीने नियमावलीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रासह

आवश्यक आहे. तथापि सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन

सभापती. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

जाहीर सूचना-मालमत्तांचा लिलाव-नि-विक्री

माहिती (प्रोफाईल) सादर करावी.

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांची विक्री

सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) च्या तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोकडे तारण / भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या अचल मालमत्तांचा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी असलेल्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लि. (आर्सिल) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्फेसी अधिनियम, 2002 मधील तरतुर्दीतर्गत प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. आर्सिल यांनी बँका / वित्तीय संस्थांकडून खाली नमूद वित्तीय मत्ता अधिग्रहित केलेल्या आहेत आणि सुरक्षित धनकोचे अधिकार अधिग्रहित केले आहेत. सदर मत्तांची खाली थोडक्यात देण्यात आलेल्या तपशिलानुसार ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल.

अ.	कर्ज खाते क्रमांक / बँकेचे	मूळ कर्जदार / सह-	ट्रस्टचे नाव	मालमत्तेचा प्रकार /	दिनांक रोजी	बयाणा रक्कम रु.	आरक्षित किंमत	पाहणीचा	लिलावाचा	ताब्याचा
क्र.	नाव	कर्जदार /		आकार/ स्वरूप	एकूण थकबाकी		(रु.)	दिनांक	दिनांक व	प्रकार
		जामीनदाराचे नाव			रक्कम रु.				वेळ	
1	H402HHL0169604	श्री. शैलेश अनंतराव	आर्सिल - रिटेल -	सदनिका ; (क्षेत्रफळ सुमारे	39,26,615.28	1,70,000/-	17,00,000/-	28-ऑग-	12-सप्टें-	प्रत्यक्ष
	आणि H402HLT0171867/		लोन पोर्टफ़ोलिओ	571 म्हणजे 53.06 चौरस	(17 ऑग			2023 आणि	2023 रोजी	ताबा
	बजाज हाऊसिंग फायनान्स		042-ई-ट्रस्ट	मीटर चर्ट्ड) [फ्रीहोल्ड]	2023 रोजी)			5-सप्टें-	स. 11.00	
	लिमिटेड (बीएचएफएल)							2023	वा.	
अ	। <mark>नामत मालमत्तेचे वर्णन</mark> ः सव	;निका क्र. 303, तिसरा	मजला, विंग बी, है	। थ्रेया ॲव्हेन्यू, नवीन सर्वे क्र. :	। 29/6 (जूना सर्वे व्र	क. 28/6), उंद्री,	तालुका हवेली, जिल	त्हा पुणे, महाराष्ट्र		
2	H402HHL0142048	श्रीमती प्रियंका	आर्सिल - रिटेल	सदनिका ; (क्षेत्रफळ सुमारे	43,38,163.89	1,50,000/-	15,00,000/-	28-ऑग-	12-सप्टें-	प्रत्यक्ष
	आणि	विजयराज पिल्ले / श्री.	- लोन	600टी म्हणजे 55.76	(17 ऑग 2023		, , ,	2023 आणि		
	H402HLT0160362/	विजयराज मद्रामूट्ट पिल्ले	पोर्टफ़ोलिओ	चौरस मीटरबिल्ट-अप)	रोजी)			5-सप्टें-	स. 11.30	
	बजाज हाऊसिंग फायनान्स	. c.X	042-ई-ट्रस्ट	[फ्रीहोल्ड]	,			2023	वा.	
	लिमिटेड (बीएचएफएल)									
अ	। गमत मालमत्तेचे वर्णन ः सद	निका क्र. 314, तिसरा	। मजला, विंगक्र. सी,	। चौरंग स्मित शिल्प, स.क्र. 9:	। 3. हिस्सा क्र. 1बी/	1. सीटीएसक्र. 91:	5 आणि 935, मांज	ारी बद्रक, पणे.	। महाराष्ट्र पिन व	क्रोड ः
ш	2307	,	, , ,	,			,	33 / 3 /	^	
3	402HSLEF782139	क्रिस्टीना फ्रान्सीस	आर्सिल - रिटेल	सदनिका ; (क्षेत्रफळ सुमारे	28,22,407.78	1,13,000/-	11,30,000/-	28-ऑग-	12-सप्टें-	प्रत्यक्ष
	आणि		- लोन	41.81 चौ.मी.म्हणजे 450				2023 आणि	2023 रोजी	ताबा
	402TSHEF877712/		पोर्टफ़ोलिओ	चौ.फू. बिल्ट-अप)	रोजी)			5-सप्टें-	दु. 12.00	
	बजाज हाऊसिंग फायनान्स		042-ई-ट्रस्ट	[फ्रीहोल्ड]				2023	वा.	
	लिमिटेड (बीएचएफएल)									
अ	। नामत मालमत्तेचे वर्णन ः सद	निका क्र. 403, चौथा	। मजला, विंगक्र, क्य	। 1. वैष्णवी महिला उन्नती संस्था	। म्हणजे वैष्णवी सीत	टी. वैष्णवी महिला	हाऊसिंग ग्रप म्हणज्	ने वैष्णवी सीटी.	सर्वे क्र. 21 <i>/</i>	/1. उरळी
	ाची, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड :			y		,	3. (1)			-,,

4	PUNHL17001420	विनोद पांडुरंग पाटील /	आर्सिल - रिटेल	सदनिका ; (क्षेत्रफळ सुमारे	78,97,717.3	2,10,000/-	21,00,000/-	28-ऑग-	12-सप्टें-	प्रत्यक्ष
	आणि	हर्षिता एन्टरप्राईझेस /	- लोन	574 चौ.फुटम्हणजे 53.34	(17 ऑग 2023			2023 आणि	2023 रोजी	ताबा
	PUNHL17001428/	कुमदिनी विनोद पाटील	पोर्टफ़ोलिओ 58-	चौरस मीटरफु. आणि 26	रोजी)			5-सप्टें-	दु. 1.00	
	एल अँड टी सर्विसेस		बी-ट्रस्ट	चौ.फू. टेरेस म्हणजे 2.41				2023	वा.	
				चौ.मी) [फ्रीहोल्ड]						
_	11 (C								1

अनामत मालमत्तेचे वर्णन : सदिनका क्र. 506, पाचवा मजला, साईरत्न सीएचएसएल, ए-विंग, स.क्र. 52, घ.क्र. 9, नन्हें, पुणे, महाराष्ट्र, भारत, पिनकोड - 411046 (क्षेत्रफळ सुमारे 574 चौ.फुट म्हणजे 53.34 चौ.मी. फू. आणि 26 चौ.फू. टेरेस म्हणजे 2.41 चौ.मी.) 5 **402HSL96505738** श्री. विनोद सोमनाथ ढेंबे आर्सिल - रिटेल सदिनका ; (क्षेत्रफळ सुमारे 31,64,452.37 1,58,100/- 15,81,000/- 28-ऑग-

- 1		आणि	/ श्रीमती अर्चना विनोद	- लोन	582 चौरस फुटबिल्ट-	(21ऑग 2023			2023 आणि	2023 रोजी	ताबा
-		402TSH96679954 /	ढेंबे	पोर्टफ़ोलिओ	अप) [फ्रीहोल्ड]	रोजी)			5-सप्टें-	दु. 12.00	
-		बजाज हाऊसिंग फायनान्स		042-ई-ट्रस्ट					2023	वा.	
-		लिमिटेड (बीएचएफएल)									
1	अन	गमत मालमत्तेचे वर्णन ः सद	रिनका क्र. 104, पहिला	मजला, बिल्डिंग व्र	5. ए1, श्री ज्ञानेशा, रेसिडेंस, ^उ	स.क्र. 35, घ.क्र. 3	3/1, आळंदी देवाच	ग्री, पुणे, तालुका -	खेड, महाराष्ट्र, वि	पेनकोड - 41	2105
-1	6	PUNHL17001885 /	मुकेश पुष्कराज शाह /	आर्सिल - रिटेल	जमीनः एन.ए.	1,05,81,121.22	6,85,000.00	68,50,000.00	13-सप्टें-	26-सप्टें-	प्रत्यक्ष
- 1		एल अँड टी हाऊसिंग	गुरुकृपा स्टील	- लोन	बांधकाम / व्यावसायिक	(18/08/2023			2023 आणि	2023 रोजी	ताबा
		फायनान्स लि.	एम्पोरियम / पुष्पाबेन	पोर्टफ़ोलिओ	युनिट 905 चौ. फुट	रोजी)			20-सप्टें-	स. 1.30	
- 1			पुखराज शाह	058-सी-ट्रस्ट	[फ्रीहोल्ड]				2023	वा.	

अनामत मालमत्तेचे वर्णन : ऑफिस / व्यावसायिक युनिट क्र. 102 आणि 103, तिसरा मजला, जी विंग, के.के. मार्केट प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. या इमारतीत, सर्वे क्र. 19ए, हिस्सा क्र. 3बी, गाव-धनकवडी, सर्वे क्र. 674 आणि 675, बिबवेवाडी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र - 411047 26-सप्टें- प्रत्यक्ष LSPUN00416-मोहसीन खान / अहमद जमीनः एन.ए. 2,81,50,748.48 10,50,000.00 1,05,00,000.00 13-सप्टें-170000886/ इंडोस्टार 2023 रोजी ताबा एसबीपीएस -बांधकाम / सदनिका खान / बाबुभाई (18/08/2023 2023 आणि

हॉस्पिटल / गुलनार कॅपिटल फायनान्स लि. 3565.28 चौ.फट ०६०-आय-ट्रस्ट 20-सप्टें-स. 2.30 खान / रूमनमाईराज [फ्रीहोल्ड] 2023 वा. खान / सलमान खान शोअब खान / शोअब खान / सुमैय्या खान अनामत मालमत्तेचे वर्णन : पेंट हाऊस / सदिनका क्र. 404, चौथा मजला, फेरी हाइटस, स.क्र. 43/1बी/14 आणि 43/1बी/32, युनिटीपार्क लगत, कोंढवा खुर्द, पुणे 411048

402HSO48678256 आर. रविकिरण पी पवार 26-सप्टें- प्रत्यक्ष 394.67 चौ. फुट + टेरेस 23-ऑग-4799970.31 2,55,000/-25,50,000/-आणि 402TOL4867923 / श्रीमती रोहिणी 35.52 चौ.फुट [फ्रीहोल्ड] (24/08/2023 2023 आणि 2023 रोजी ताबा पोर्टफ़ोलिओ / बजाज हाऊसिंग फायनान्स रविकिरण पवार 8-सप्टें-स. 3.30 लिमिटेड (बीएचएफएल) 042-ई-ट्रस्ट

अनामत मालमत्तेचे वर्णन: सदिनका क्र. 16, सीटीएस क्र. 1611, स.क्र. 36, घ.क्र. 28/12/4, श्री कृष्णा हाइट, ए, चौथा मजला, रहाटणी, पिंपरी चिंचवड (पीसीएमसी) क्षेत्र, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - 411017

आर्सिल - रिटेल सदिनका : (क्षेत्रफळ समारे 3697856.41/-

शर्मा / श्रीमती तुप्ती 812 चौ.फू.) [फ्रीहोल्ड] (24/08/2023 - लोन 2023 आणि 2023 रोजी ताबा 402SHL48122218 पोर्टफ़ोलिओ 8-सप्टें-दु. 3.30 बजाज हाऊसिंग फायनान्स 042-डी-ट्रस्ट 2023

ı	1 1 1 1 1									
ı	अनामत मालमत्तेचे वर्णन : सदिनका क्र. 504, पाचवा मजला, विंग-ए, ट्युलिप होम्स, मेदणकर वाडी, नवीन गट क्र. 93 (जूना गट क्र. 1267), 198 (जूना गट क्र. 1273), 199 (जूना गट क्र.									
I	1275), चाकण शिकरापूर रोड, र	ाजगुरूनगर, पुणे, महार	ष्ट्र, पिनकोड-410 <i>5</i>	501.						
I	10 402HSL99952929 मधुकर गुलाबराव आर्सिल - रिटेल सदिनका; (391.91 चौ.फू. 3549620.14/- 1,68,000/- 16,80,000/- 28-ऑग- 12-सप्टें- प्रत्यक्ष									प्रत्यक्ष
I	आणि	हेडाऊ	- लोन	+ टेरेस 53.92 चौ.फू.)	(24/08/2023			2023 आणि	2023 रोजी	ताबा

-	આંગ	हजा ज	- लाग	+ Cth 53.92 41.4.)	(24/08/2023			2025 आण	2023 (1911	લાબા
	402TSH10006699		पोर्टफ़ोलिओ	[फ्रिहोल्ड]	रोजी)			8-सप्टें-	दु. 4.00	
	/ बजाज हाऊसिंग फायनान्स		042-ई-ट्रस्ट					2023	वा.	
	लिमिटेड (बीएचएफएल)									
4						_				
	अनामत मालमत्तेचे वर्णन : सर्द	निका क्र. 305, तिसरा	मजला, नमोह नील	कंठ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग	सोसायटी लिमिटेड,	गट क्र. 1642, चि	ग्खली, पुणे, महाराष्ट्र	र पिनकोड : 41	2114	
1			<u>~</u>			Q				
		लिलाव प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती								
- 1										

1	ઝના	जनामत मारामताच चर्णान र संयोगका क्रा. ५०५, तिसत नजरा, नेनाल भाराकाल का जानराजक लाजासम सासावाद रिमिट्ड, मेट क्रा. १०४८, विवास मुंग, नेलास्ट्र विभावताड र मार्ट विवास										
		लिलाव प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती										
	1. f	लेलाव दिनांक	वर नमूद केल्यानुसार	5.	बयाणा रक्कम प्रस्तुत करण्याचा शेवटचा दिनांक	त्याच दिवशी लिलावापूर्वी 2 तास						
	₹		युनिट क्र. 211 आणि 212, दुसरा मजला, प्लॉट क्र. 28/2, झेनिथ कॉम्प्लेक्स, के.एम. गांधी पथ, शिवाजी नगर, पुणेः 411005, महाराष्ट्र		बयाणा रकमेसह सर्व रकमांचा भरणा डिमांड ड्राफ्ट / आरटीजीएस/एनईएफटी येथे करावा							
	ء ۷	ashfaq.patka@a	ई-मेल आयडीमध्ये सादर करता येतील: arcil.co.in, sahilesh.gaikwad@arcil.co.in, cil.co.in, amit.hate@arcil.co.in, vare@arcil.co									
	3. लिलावासाठी वेबसाईट www.arcil.co.in				डिमांड ड्राफ्ट यांचे नावे काढावा	प्रत्येक मालमत्तेसमोरील ट्रस्ट या स्तंभात दर्शविलेले नाव						
		संपर्क व्यक्ती व फोन क्र.	श्री अश्फाक पटका - 9819415477, श्री शैलेश गायकवाड - 9867929121, श्री विजय शिंदे - 9765408509 श्री. अमित हाटे - 7066009350, श्री. सुरेश नन्नावरे 9604758999		पाहणीची वेळ	स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत						

' बोलीदाराची इच्छा असल्यास ते वर नमूद वेबसाईटच्या पत्त्यावर प्रस्ताव / निविदा दस्तावेजासोबत उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करून लिलावात ऑनलाइन सहभागी होण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन बोली ही संघटनेच्या वर नमूद वेबसाईटवर घेण्यात येईल आणि ती निविदा प्रपत्रात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तींच्या अधीन असेल. निविदा दस्तावेज आणि लिलावाच्या अटी व नियम आमच्य वेबसाईटवरून www.arcil.co.in येथून डाऊनलोड करता येतील किंवा वर नमूद केलेल्या आर्सिल च्या संबंधित शाखा कार्यालयातूनही प्राप्त करता येईल. कृपया लक्षात घ्यावे की सदर विक्री ही बोली दस्तावेजात नमूद नियम व अर्टीच्या अधीन असेल. विक्री ही पूर्णपणे या जाहिरातीत आणि विहित बोली/निविदा प्रपत्रात समाविष्ट नियम व अर्टीच्या अधीन असेल. कोणतेही कारण न देता कोणतीही / सर्वच बोली फेटाळण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतात. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम 8 व 9 अंतर्गत सूचनासुद्धा समजण्यात यावी.



दिनांक : 26.08.2023

स्थान : पुणे

402SHL48122472

लिमिटेड (बीएचएफएल)

श्री. भावेश गुरुप्रसाद

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.

स्वा/- प्राधिकृत अधिकारी

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

CIN: U6599MH2002PLC134884

28-ऑग-

2,25,000/-

12-सप्टें- प्रत्यक्ष

नोंदणीकृत कार्यालय: द रुबी, दहावा मजला, 29, सेनापती बापट मार्ग, दादर(पश्चिम), मुंबई - 400028. टेली : +91 2266581300 www.arcil.co.in **शाखा कार्यालय** : युनिट क्र. 211 व 212, दुसरा मजला, प्लॉटक्र. 28/2, झेनिथ कॉम्प्लेक्स, के.एम. गांधी पथ, शिवाजी नगर, पुणेः 411005, महाराष्ट्र

दिनांक : २४.०८.२०२३ ठिकाण : गांधीनगर मुख्य व्यवस्थापक /अधिकृत अधिकारी

क्विंकिंहे १५ विष्टें विश्वे. com कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस लिमिटेडकरिता स्थळ : मुंबई रुडाल्फ कोरिया